



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार—अ

वर्ष ५, अंक २]

शुक्रवार, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ डिसेंबर २०१८

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक टिआरएन. ०८१८/प्र. क्र. ४३/सीपीटीपी.—भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, महाराष्ट्र नागरी सेवा [महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नागरी सेवा परीक्षेद्वारे गट “ अ ” आणि गट “ ब ” (राजपत्रित) या पदावर निवड होऊन, सरळ सेवेने नियुक्त होणाऱ्या व एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता निश्चित करणे] नियम, २०१५ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत :—

१. (१) या नियमांना, महाराष्ट्र नागरी सेवा [महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नागरी सेवा परीक्षेद्वारे गट “ अ ” व गट “ ब ” (राजपत्रित) या पदावर निवड होऊन, सरळ सेवेने नियुक्त होणाऱ्या व एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची सेवा ज्येष्ठता निश्चित करणे] (दुसरी सुधारणा) नियम, २०१८, असे म्हणावे.

(२) हे नियम दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पासून अंमलात येतील आणि ते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य नागरी सेवा परीक्षा २०१७ द्वारे आणि उक्त परीक्षेनंतर घेण्यात आलेल्या अशा परीक्षांद्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांना लागू राहतील.

२. महाराष्ट्र नागरी सेवा [महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नागरी सेवा परीक्षेद्वारे गट “ अ ” आणि गट “ ब ” (राजपत्रित) या पदाकरिता निवड होऊन, सरळ सेवेने नियुक्त होणाऱ्या व एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता निश्चित करणे] नियम, २०१५ याच्या नियम ५ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येत आहे :—

(१)

“ ५. नियम ४ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अगोदरच्या तुकडीमध्ये निवड केलेल्या परंतु एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नंतरच्या तुकडी मध्ये रुजू होण्याची परवानगी मिळालेल्या उमेदवारांची सेवाजेष्ठता ही, नियम क्रमांक ४ मध्ये नमूद केल्यानुसार एकूण गुणांच्या आधारे, अशा नंतरच्या तुकडीमध्ये निवड केलेल्या उमेदवारांबरोबर निश्चित करण्यात येईल. ”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सीताराम कुंटे,

शासनाचे अपर मुख्य सचिव.

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक ३१ डिसेंबर २०१८

प्रतिलिपी,

- (१) राज्यपालांचे सचिव,
- (२) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- (३) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
- (४) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालयीन विभाग,
- (५) सर्वमंत्रि/राज्यमंत्रि यांचे खाजगी सचिव/स्वीयसहायक,
- (६) *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळशाखा), मुंबई,
- (७) *प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
- (८) *मा. सभापती, महाराष्ट्र विधान परिषद सचिवालय, मुंबई,
- (९) *मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
- (१०) *प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- (११) *सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
- (१२) *सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
- (१३) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- (१४) *आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- (१५) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- (१६) महासंचालक, यशदा, पुणे,
- (१७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५ प्रती),
- (१८) संचालक, वनामती, नागपूर,
- (१९) सर्व मंत्रालयीन विभाग,
- (२०) सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/कार्यालयप्रमुख,
- (२१) सर्व विधीमंडळ सदस्य,
- (२२) विधीमंडळ ग्रंथालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती),
- (२३) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- (२४) निवड नस्ती.

***पत्राद्वारे**

वि. रा. ठाकूर,
शासनाचे उप सचिव.

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31st December 2018

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. TRN. 0818/CR43/CPTP.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Civil Services (fixation of seniority of the candidates recruited directly by selection for the posts of Group “A” and Group “B” (Gazetted) through State Civil Services Examination conducted by the Maharashtra Public Service Commission and undergoing Combined Probationary Training Programme) Rules, 2015 namely :—

1. (1) These rules may be called the Maharashtra Civil Services [fixation of the seniority of the candidates recruited directly by selection for the posts of Group “A” and Group “B” (Gazetted) through the State Civil Service Examination conducted by the Maharashtra Public Service Commission and Undergoing Combined Probationary Training Programme] (Second Amendment) Rules, 2018.

(2) They shall come into force with effect from 31st December 2018 and shall be applicable to the candidates recommended by the Maharashtra Public Service Commission through State Civil Services Examination-2017 and such examinations held after the said examination.

2. For rule 5 of the Maharashtra Civil Services [fixation of seniority of the candidates recruited directly by selection for the post of Group “A” and Group “B” (Gazetted) through State Civil Service Examination conducted by the Maharashtra Public Service Commission and undergoing Combined Probationary Training Programme] Rules, 2015, the following Rule shall be substituted namely :—

“5. Notwithstanding anything contained in rule 4, the seniority of the candidates selected by the Maharashtra Public Service Commission in earlier batch but allowed to join the Combined Probationary Training Programme of the subsequent batch, shall be fixed along with the candidates selected in such subsequent batch on the basis of cumulative total of marks as mentioned in rule 4.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SITARAM KUNTE,
Additional Chief Secretary to Government.

No. TRN. 0818/CR43/CPTP

General Administration Department

Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032.

Dated the 31st December, 2018

Copy Forwarded to

- (1) The Secretary to Governor,
- (2) The Principal Secretary to the Chief Minister,
- (3) The Chief Secretary to Government,
- (4) All Additional Chief Secretaries/All Principal Secretaries/All Secretaries to government,
- (5) All Private Secretaries/Personal Assistants to Ministers and Ministers of State,
- (6) *Registrar, High Court (Original Side), Mumbai,
- (7) *Registrar, High Court (Appellate Side), Mumbai,
- (8) *Hon,ble Chairman, Maharashtra Legislative Council, Secretariat, Mumbai,
- (9) *Hon,ble Speaker, Maharashtra Legislative Assembly, Secretariat, Mumbai,
- (10) *Registrar, Office of the Lok Ayukta and Upa Lok Ayukta, Mumbai,
- (11) *Secretary, Maharashtra Legislative Assembly, Secretariat, Mumbai,
- (12) *Secretary, Maharashtra Legislative Council, Secretariat, Mumbai,
- (13) *Secretary, Maharashtra Public Service Commission, Mumbai,
- (14) *Commissioner, State Election Commission, Mumbai,
- (15) Director General of Police, Maharashtra, Mumbai,
- (16) Director General, Yashwantrao Chavan Academy of Development Administration, (YASHADA), Pune,
- (17) Director, Vasant Rao Naik Agriculture Extension Management Training Institute (VANAMATI), Nagpur,
- (18) All Departments of Mantralaya,
- (19) All Heads of Departments and Heads of offices under the Several Departments of Mantralaya,
- (20) Director General, Directorate of information and Public Relation, Mumbai (5 Copies),
- (21) All Members of Legislature,
- (22) Legislature Library, VidhanBhavan, Mumbai (10 copies),
- (23) All Desks in General Administration Department,
- (24) Select File.

*By letter

V. R. THAKUR,
Deputy Secretary to Government.